

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

ब्रम्हपूरी (जि.चंद्रपूर) येथील आदिवासी विकास विभागाच्या वतीने बांधण्यात

येणाऱ्या मुलांच्या वसतीगृहास निधी मिळण्याबाबत

(१) ३९७९७ (०३-०६-२०१६). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी ६३ लक्ष २५ हजार ०७२ रुपये अंदाजपत्रक असलेल्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर सदर प्र क्र. आवषा-२०१५/प्र.क्र.२६/का-१२ दिनांक ३०/४/२०१५ प्रस्तावास गेल्या ३० एप्रिल, २०१५ पासून अद्यापही प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळालेली नसल्याची माहिती दिनांक २५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे लेखी निवेदन लोकप्रतिनिधीनी मा.मंत्री आदिवासी विकास यांना पत्र क्र विव/ब्रम्ह/१०१४/२०१६ दिनांक १२/०१/२०१६ रोजी आणि सचिव, आदिवासी विकास विभाग यांना पत्र क्र.विव/ब्रम्ह/१०१८/२०१६ दिनांक १३/०१/२०१६ रोजी दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता आणि निधी दिला आहे काय वा देण्यात येणार आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. अशोक उईके (१७-०६-२०१९) : (१), (२), (३) व (४) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारत बांधकामाच्या रु. ७.२१ कोटी किंमतीच्या अंदाजपत्रकास दिनांक ४/०७/२०१८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर वसतीगृह इमारत बांधकामासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात रु. १ कोटी ची तरतूद अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तकात करण्यात आली आहे. या अनुषंगाने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.

**पश्चिम महाराष्ट्राला "फौन्ड्री हब" जाहिर करुन विदर्भ व मराठवाड्याप्रमाणे
विजेचे पॅकेज देण्याची केलेली मागणी**

(२) ५१६५९ (२०-०४-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पश्चिम महाराष्ट्राला "फौन्ड्री हब" जाहिर करुन विदर्भ व मराठवाड्याप्रमाणे विजेचे पॅकेज देण्याची मागणी औद्योगिक संघटनांना मा.मंत्री उद्योग यांचे १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी च्या सुमारास मागणी केल्याची निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास राज्यातील ऑटोमोबाईल उद्योगांच्या विस्तारामुळे फौन्ड्री हब बनविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२३-०७-२०१९) : (१) मा.मंत्री, उद्योग यांच्याकडे निवेदन प्राप्त झाल्याचे अभिलेखात आढळले नाही.

(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक ८.३.२०१९ च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील फौन्ड्री अद्योगांना वीज दरात योग्य सवलत देण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर येथे शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याबाबत

(३) ५८६५० (२०-०८-२०१६). डॉ.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लातूर येथे शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याची तक्रार पालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणानी आठ-आठ दिवस वसतिगृहाबाहेर काढले जाते अशी बाब समोर आली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, वसतिगृहात आहार निकृष्ट दिल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात आली आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना भोजनासंदर्भात तक्रारवजा निवेदन दिले होते.

(२) नाही.

(३) नाही.

(४) भोजन पुरवठादारास भोजनाच्या दर्जा संदर्भात नोटीस बजावून दंड आकारण्यात आला असून सदर भोजन पुरवठादाराचा ठेका रद्द करून अन्य पुरवठादारास भोजन पुरवठ्याचे आदेश दिलेले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड येथे शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ साठी वसतीगृह प्रवेश
गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याबाबत**

(४) ६८२१० (२७-०१-२०१७). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथे शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ साठी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह प्रवेश अर्ज भरून अजूनही वसतीगृह प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यामुळे प्रवेशाअभावी तेथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता वसतीगृह प्रवेश अर्ज यादी जाहीर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२२-०७-२०१९) : (१) नाही.

(२) मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहामधील प्रवेशासंदर्भात वेळापत्रानुसार वसतीगृहांच्या मान्य संख्येप्रमाणे यादी जाहीर करून सर्व प्रवेश प्रक्रीया पूर्ण करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रामटेक तालुक्यातील (जि.नागपूर) करवाही व देवलापार जिल्हा परिषद सर्कल मधील लघू
सिंचन तलावांच्या विशेष दुरुस्तीचा निधी प्रलंबित असल्याबाबत**

(५) ७७६१५ (१५-०४-२०१७). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रामटेक (जि.नागपूर) तालुक्यातील करवाही व देवलापार जिल्हा परिषद सर्कल मधील लघू सिंचन तलावांचे विशेष दुरुस्ती करिता ६३९.०० लक्ष निधी या प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडे माहे डिसेंबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. अशोक उईके (२७-०६-२०१९) : (१) रामटेक (जि.नागपूर) तालुक्यातील करवाही व देवलापार जिल्हा परिषद सर्कल मधील लघू सिंचन तलावांचे विशेष दुरुस्तीसाठी रु.६३९.०० लक्ष निधी मागणीचा प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांनी त्यांच्या दि.२३.१२.२०१५ रोजीच्या पत्रान्वये आदिवासी विकास विभागास सादर केला होता.

(२) व (३) रामटेक विधानसभा क्षेत्र देवलापार आदिवासी बहुल क्षेत्रातील ५२ तलाव पुनर्जिवित सुधारणा व पाणी साठा उपलब्ध करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देवलापार आदिवासी क्षेत्रातील सर्व तलावांच्या दुरुस्तीच्या कामाचे सविस्तर सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रामटेक तालुक्यातील १० लघू सिंचन तलाव, १ पाझर तलाव व १ गांव तलाव अशी एकूण १२ कामे जिल्हा वार्षिक योजना, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. या व्यतिरिक्त रामटेक तालुक्यातील ८ लघूसिंचन तलावांचे प्राकलने तयार करण्यात आली असून जिल्हा ग्राम सामाजिक अभियानांतर्गत प्रस्तावित आहे व उर्वरित कामांचे प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद, लघू सिंचन विभाग, नागपूर यांच्यामार्फत सुरु आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे मागासवर्गीय मुला-मुलींकरीता वसतीगृह मंजूर करण्याबाबत

(६) ८३५७५ (०६-०५-२०१७). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या तालुक्याची सन १९९२ मध्ये निर्मिती होऊन अद्यापही तालुक्यामध्ये मागासवर्गीय मुला-मुलींकरीता वसतीगृह नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून सावली येथे मागासवर्गीय मुला-मुलींकरीता वसतीगृह मंजूर करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मा.मंत्री सामाजिक न्याय, मा.मंत्री वित्त व नियोजन व प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग यांना निवेदन देऊनही अद्यापही याबाबत कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब दिनांक १० फेब्रुवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निर्देशनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सावली येथे मागासवर्गीय मुला-मुलींकरीता वसतीगृह मंजूर करण्याकरीता वारंवार कपात सुचनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रस्तावास निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत राज्य शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१), (२) व (३) चंद्रपूर जिल्हयामध्ये ५ मुलांची व ६ मुलींची अशी एकूण ११ शासकीय वसतीगृहे आहेत. ज्या तालुक्यामध्ये वसतीगृह नाही त्या तालुक्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नविन वसतीगृह सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चोपडा (जि.जळगांव) तालुक्यात सामाजिक न्याय विभागाचे शासकीय
वसतीगृह व निवासी शाळा मंजूर करण्याबाबत**

(७) ८३६६७ (०६-०५-२०१७). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चोपडा तालुक्यात (जि.जळगांव) सामाजिक न्याय विभागाचे एकही शासकीय वसतीगृह व निवासी शाळा नसल्यामुळे तालुक्यात सामाजिक न्याय विभागाचे १ मुलांचे व १ मुलींचे शासकीय वसतीगृह व निवासी शाळा मंजूर करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधिंनी दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.राज्यमंत्री सामाजिक न्याय यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी करूनही अद्यापी कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासकीय वसतीगृह व निवासी शाळा मंजूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) व (२) ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतीगृह अथवा शासकीय निवासी शाळा नाही अशा तालुक्यामध्ये मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतीगृह अथवा निवासी शाळा सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुखेड (जि.नांदेड) येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात सोयी सुविधा उपलब्ध नसल्याबाबत

(८) ८७१२७ (१८-०८-२०१७). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुखेड (जि.नांदेड) येथे ७५ मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव, गृहपाल-कर्मचारी मागील महिन्यापासून गैरहजर असल्याने व संरक्षक भिंत नसल्याने येथील मुलींची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून येथे आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत व येथे गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी व अधिका-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) नाही.

(२) वसतिगृहांत विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून, रिक्त पदांचा कार्यभार अन्य कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांची याबाबत कोणतीही तक्रार नसल्याने चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहातील
विद्यार्थिनी हौदातून पाणी काढताना जखमी झाल्याबाबत**

(९) ८७१९० (१८-०८-२०१७). **श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहातील एक विद्यार्थिनी हौदात पाणी काढताना जखमी झाली असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या वसतिगृहात वीज, पाणी, सुरक्षा महिला गृहपाल इ. सुविधा उपलब्ध नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून या वसतिगृहातील विद्यार्थिनींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

(२) नाही.

वसतिगृहातील प्रवेशीत विद्यार्थ्यांना सर्व सोयी- सुविधा पुरविण्यात येतात.

(३) विद्यार्थ्यांना पाण्यासाठी फिल्टर असतानाही सदर विद्यार्थिनी हौदाजवळ गेली व पाय घसरून पडली. वसतिगृह प्रमुखांनी सदर मुलीवर डॉक्टरांकरवी तातडीने उपचार केलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कळंब व आवाडशिरपुरा (ता.हासेगांव, जि.उस्मानाबाद) या गावात
सबस्टेशनचे काम सुरु करण्याबाबत**

(१०) ८७५४७ (०९-०८-२०१७). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व आवाडशिरपुरा (ता.हासेगांव) या गावात सबस्टेशनचे काम मंजूर असतानाही ते सुरु झाले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर काम प्रलंबित राहण्याची कारणे काय आहेत तसेच उस्मानाबाद मतदारसंघामध्ये अजून किती गावांच्या विद्युत सबस्टेशनास परवानगी मिळालेली असून ते प्रलंबित आहेत,
- (३) असल्यास, कळंब व आवाडशिरपुरा सबस्टेशनचे काम त्वरीत पूर्ण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०५-२०१९) : (१) हे खरे नाही.

- (२) आवाडशिरपुरा (हासेगाव) व्यतिरिक्त दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना (DDUGJY) अंतर्गत उस्मानाबाद मतदार संघामध्ये देवळाली, कोंड व पाचपिंपळा, ता.उस्मानाबाद या ठिकाणी सबस्टेशन मंजूर आहेत. कोंड व पाचपिंपळा, ता.उस्मानाबाद या सबस्टेशनची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच पाचपिंपळा उपकेंद्राचे काम ९५% पूर्ण झालेले आहे. देवळाली, ता.उस्मानाबाद उपकेंद्राच्या कामाचे कार्यादेश दिनांक १६.१.२०१९ रोजी देण्यात आलेले असून उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत उस्मानाबाद मतदार संघामध्ये उस्मानाबाद शहर येथे सबस्टेशन मंजूर असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- (३) एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) अंतर्गत कळंब तालुक्यात हसेगाव सबस्टेशन दिनांक २०.११.२०१८ रोजी कार्यान्वित झालेले आहे. तसेच आवाडशिरपुरा (हासेगाव) येथे दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना (DDUGJY) अंतर्गत सबस्टेशनचे काम मंजूर असून सदरच्या कामाचे कार्यादेश दिनांक ०६.३.२०१७ रोजी देण्यात आलेले असून सध्या स्थापत्य, ३३ के.व्ही. लाईन, ११ के.व्ही. लाईनचे काम पूर्ण झालेले असून स्विच गिअर बसविण्याचे काम चालू आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांकरिता
महावितरणच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा**

(११) ८७६६६ (०९-०८-२०१७). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता अकोले महावितरणच्या कार्यालयावर दिनांक ६ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारास मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२३-०७-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) सदर निवेदनात -

११ के.व्ही.कळस AG फिडर ओव्हरलोड होत असल्याकारणाने सदर फिडरवर अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा,

कुंभेफळ येथील मंजूर नवीन सबस्टेशनचे काम लवकर सुरु करण्यात यावे,

प्रवरा नदीकाठील गावांना रोटेशन काळात वीज पुरवठा खंडीत करू नये,

महावितरण आपल्या दारी योजनेतील प्रलंबित कामे सुरु करण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

(३) वरील मागण्यांसदर्भात कुंभेफळ येथे पायाभूत आराखडा योजना-२ मध्ये नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र मंजूर असून उपकेंद्राचे काम सुरु आहे. सदरहून उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर ११ के.व्ही. कळस एजी वाहिनीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रवरा नदीकाठील गावांना रोटेशन काळात वीज पुरवठा जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या आदेशानुसार खंडित करण्यात येत आहे.

तसेच महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत विद्युत पायाभूत सुविधा प्रलंबित असलेल्या कृषीपंपाना सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्याचे नियोजित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वीज वितरण (जि.सिंधुदुर्ग) कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयात
अधिका-यांची पदे रिक्त असल्याबाबत**

(१२) ८८१३५ (०९-०८-२०१७). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयांतर्गत बांदा शहरासह २३ गावे असून या विभागीय कार्यालयात अधिकारी नसल्याने वीजग्राहकांना वीज समस्यांसाठी थेट सावंतवाडी येथे जावे लागत आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदरहू विभागीय कार्यालयाच्या दोन्ही विभागातील गावांमध्ये २३ हजार ५०० घरगुती व व्यावसायिक वीजजोडण्या असून दिवसेंदिवस वीजेच्या तक्रारी वाढत असताना अधिकारी नसल्यामुळे वीजधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून जनित्राची देखभाल व दुरुस्तीची कामे देखील प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, वीजवितरण कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयात अधिका-यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२९-०८-२०१९) : (१), (२) व (३) हे खरे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या बांदा-२ येथील कनिष्ठ अभियंत्यांचे पद रिक्त असताना त्याचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक अभियंता, बांदा शाखा कार्यालय-१ यांच्याकडे देण्यात आला होता. बांदा-२ येथील कनिष्ठ अभियंत्याचे रिक्त पद दिनांक १८.०९.२०१७ रोजी भरण्यात आले आहे. तसेच जनित्र देखभाल व दुरुस्तीची कामे ही घेण्यात आली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**घनसावंगी व अंबड तालुक्यातील (जि.जालना) प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना
विद्युत जोडणी देण्याबाबत**

- (१३) ८९९४४ (०९-०८-२०१७). **श्री.राजेश टोपे (घनसावंगी) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषी पंपासाठी अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत सिमेंट खांब, कंडक्टर व इतर मटेरियलसह वीज जोडणी मिळालेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू वीज जोडणी अद्यापपर्यंत न मिळण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, घनसावंगी व अंबड तालुक्यातील किती शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यात आलेले आहे, तसेच सध्या विद्युत जोडणीसाठी किती शेतकरी प्रतिक्षा यादीत आहेत,
- (४) अद्याप वीज जोडणी देणेबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२३-०७-२०१९) : (१) हे खरे आहे.

- (२) जून, २०१७ अखेर घनसावंगी तालुक्यात एकूण १६४५२ व अंबड तालुक्यात एकूण १६४९३ कृषी ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. यापैकी अनुक्रमे १५०४४ व १६२७८ शेतकऱ्यांना सिमेंट पोल, कंडक्टर व इतर मटेरियलसह कृषी पंपाचे कनेक्शन देण्यात आले असून अनुक्रमे २१५ व १४०८ कृषीपंपांना महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत केबलद्वारा वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
- (३) व (४) मार्च, २०१९ अखेर विद्युत जोडणीसाठी कृषीपंपाचे कोटेशन भरलेले घनसावंगी व अंबड तालुक्यातील अनुक्रमे १५०८ व १२२० शेतकऱ्यांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.
- मार्च, २०१८ अखेर अनुक्रमे १४५२ व ११३९ इतक्या प्रलंबित कृषी वीज जोडण्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत देण्याचे नियोजित आहे.

**मोताळा (जि.बुलडाणा) तालुक्यातील मागासवर्गीय मुलांच्या
वसतीगृहाची प्रलंबित देयके देणेबाबत**

(१४) ९१६४७ (१८-०८-२०१७). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मोताळा (जि.बुलडाणा) तालुक्यातील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाची जागा भाडेतत्वावर आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्या वसतीगृहाचे दिनांक १ मार्च, २०१६ ते दिनांक १५ जून, २०१७ पर्यंतचे भाडे थकले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी करून सदर वसतीगृहाचे थकीत भाडे मालकाला देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

(२) नाही.

संबंधित इमारत मालकास माहे फेब्रुवारी, २०१९ पर्यंतचे भाडे अदा करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील समाजकल्याण विभागाच्या कात्रज-आंबेगाव (जि.पुणे) येथील वसतिगृहातील
मुलींना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याबाबत**

(१५) ९२६०८ (१८-०८-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील समाजकल्याण विभागाच्या कात्रज-आंबेगाव (जि.पुणे) येथील वसतिगृहातील मुलींना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येणा-या मुलींसाठी समाजकल्याण विभागातर्फे वसतिगृहे चालविली जात असून येथे कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून नेहमी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी दोषी कंत्राटदाराला बदलण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

(२) नाही.

(३) या वसतीगृहामधील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे भोजन पुरवठादार भोजन पुरवित नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदर पुरवठादार बदलण्यात आलेला असून, त्यास दंडही आकारण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विविध समस्यांबाबत

(१६) १४२२३ (२४-०८-२०१७). श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील मेस व पाणी पुरवठा बंद असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना २ दिवस जेवण व पाणी न मिळाल्याने त्यांचे हाल झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) नाही.

(२) होय.

(३) महानगरपालिकेच्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने वसतीगृहास पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी दि.०२.०७.२०१७ रोजी मेस बंद केली. परंतु सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी वसतीगृहास भेट देऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची जेवणाची सोय करून, टॅकरने पाणी पुरवठा केला. सद्यःस्थितीत भोजन पुरवठा व पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यम नगर, वाय.पी.पोवार नगर व पांजरापोळ औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या निर्मितीकरिता निधी उपलब्ध होणेबाबत

(१७) १६२८५ (२९-१२-२०१७). श्री.अमल महाडीक (कोल्हापूर दक्षिण) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यम नगर, वाय.पी.पोवार नगर, व पांजरापोळ औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागात पायाभूत सुविधांचा विकास होण्याकरीता महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण

वि.स. ५९५ (12)

२०१३ अंतर्गत रु.५१८.२० लक्ष इतक्या रकमेचा प्रस्ताव सुकाणू समितीची बैठक झाली नसल्याने प्रलंबित राहिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रस्ताव निधी मंजूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०७-०८-२०१९) : (१) व (२) हे खरे नाही.

राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेसंदर्भात मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची पाचवी बैठक दिनांक ०७/०३/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १) शिवाजी उद्ययमनगर इंडस्ट्रीयल एरिया मधील अंतर्गत रस्ते व ९ फुट गटर्स करणे, २) वाय.पी. पोवार नगर इंडस्ट्रीयल एरिया मधील अंतर्गत रस्ते व ९ फुट गटर्स करणे, ३) पांजरपोळ औद्योगिक क्षेत्र, कोल्हापूर अंतर्गत रस्ते व ९ फुट गटर्स करणे,

या ३ कामाच्या रु. ४७६.०० लक्ष रकमेच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत (जि.हिंगोली) प्राप्त झालेला
निधी अद्यापही शिल्लक असल्याबाबत**

(१८) ९६८५३ (०३-०८-२०१९). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यात ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ७६ लक्ष रुपयांचा निधी अद्यापही शिल्लक असून विकास कामे प्रलंबित असल्याचे माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निधी शिल्लक राहण्याची कारणे काय आहेत तसेच अखर्चित निधीमधून विकास कामे पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

डॉ. अशोक उईके (०६-०८-२०१९) : (१) व (२) ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०१७-१८ साठी हिंगोली जिल्ह्याकरिता रु. ४००.०० लक्ष इतका निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हाधिकारी, हिंगोली यांचेस्तरावरून दिनांक २८.०३.२०१८ रोजी ७३ कामांना प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी २३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. याकामांकरिता रु. १५५.०० लक्ष निधी खर्च झालेला असून उर्वरित निधी खर्च करण्याबाबत पंचायत समिती स्तरावरून कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**भोसरी (जि.पुणे) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात
बाहेरील लोकांनी अनधिकृत प्रवेश केल्याबाबत**

(१९) १७८७८ (२९-१२-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.राहूल कुल (दोंड) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोसरी (जि.पुणे) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात बाहेरील लोकांनी अनधिकृत व बेकायदेशीरपणे गृहपालाशी संगनमत करून वसतिगृहात प्रवेश केला व गृहपालासमोर विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे जिल्यातील वसतिगृहांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सदर वसतिगृहातील गृहपालाला निलंबित केले असून शासनाने या प्रकाराची चौकशी केली आहे काय, त्यानुसार वसतिगृहातील प्रश्न सोडविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. अशोक उईके (२५-०७-२०१९) : (१) भोसरी (जि.पुणे) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात बाहेरील लोकांनी वसतीगृहात प्रवेश करून तेथील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बाब खरी आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सदर वसतीगृहाच्या गृहपालांनी बाहेरील व्यक्तींना अनधिकृतपणे प्रवेश दिल्याच्या कारणास्तव आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी गृहपालांना निलंबित करण्याबाबत मागणी केली होती.

संबंधित गृहपाल यांची आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, राजगुरुनगर, खेड येथे बदली करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्यातील वस्त्रोद्योग यंत्रधारकांच्या वीजदर सवलती बाबत

(२०) १८३०९ (२९-१२-२०१७). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांना आणखी एक रुपये प्रती युनिट वीजदर सवलत देण्याची घोषणा माहे जुलै, २०१६ मध्ये मा. वस्त्रोद्योगमंत्री यांनी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची अंमलबजावणी होऊन त्याचा फरक वीज देयकामध्ये समायोजित करण्यात येणार आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच त्यासाठी किती कालावधी लागणार आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२९-०८-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) शासन निर्णय दिनांक ७.११.२०१५ नुसार २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांना वीज दरात रु.२.७७/- प्रति युनिट इतकी सवलत शासनामार्फत देण्यात येत होती. सदर सवलत नोव्हेंबर, २०१५ ते जानेवारी, २०१९ पर्यंत देण्यात आली. तदनंतर शासन निर्णय दिनांक २१.१२.२०१८ नुसार सदर सवलत आणखी रु.१/- प्रती युनिट इतकी वाढवून एकूण रु.३.७७ प्रती युनिट इतकी करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास
परिषदेच्या पदाधिका-यांनी केलेले आंदोलन**

(२१) ९८३७४ (२९-१२-२०१७). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा, वसतिगृहातील रिक्त जागा भरण्यात याव्यात, वसतिगृहांची संख्या वाढवावी, शिष्यवृत्ती नियमित मिळावी, पं.दिनदयाळ उपाध्याय योजना बंद करावी या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिका-यांनी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर दि.१०.१०.२०१७ रोजी वा त्या सुमारास आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आश्रमशाळा तसेच शहरात वसतिगृहांची उभारणी करण्यात आली असली तरी त्यातील असुविधांमुळे विद्यार्थ्यांना याठिकाणी राहणे गैरसोयीचे झाले असल्याचे या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(३) असल्यास, विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात व वसतिगृहांतील उक्त गैरसोयी दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. अशोक उईके (२५-०७-२०१९) : (१) शासकीय वसतीगृहासंदर्भातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिका-यांनी दि.०९.१०.२०१७ रोजी आंदोलन केले होते.

(२) अंशतः खरे आहे.

(३) वसतीगृहातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच खास बाब प्रवेशाच्या जागादेखील भरण्यात आल्या आहेत.

शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळू शकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेतर्गत २०,००० संख्येच्या मर्यादेत लाभ देण्यात येत आहे.

शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहे यामधील भौतिक सुविधा, पाणीपुरवठा, भोजनकक्ष इ. मूलभूत सुविधांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कायापालट पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. सदर पथकांमार्फत सर्व शासकीय आश्रमशाळा/वसतीगृहे यांना भेटी देऊन तेथील त्रुटीची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील स्थानिक भूमीपुत्रांना कर्नाटक सरकारच्या धर्तीवर, सर्व खाजगी उद्योगामधील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत

(२२) १९९३२ (१३-०७-२०१८). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील स्थानिक भूमीपुत्रांना कर्नाटक सरकारच्या धर्तीवर माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान वगळता सरकारच्या औद्योगिक धोरणांतर्गत मदत घेणाऱ्या सर्व खाजगी उद्योगामधील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबतच्या विचाराधिन असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, राज्यात १०० टक्के स्थानिक भूमीपुत्रांना खाजगी उद्योगात नोकऱ्या देण्याच्या दृष्टीने उक्त विचाराधिन असलेल्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०९-०८-२०१९) : (१) सुक्ष्म, लघु, मध्यम, मोठ्या व विशाल औद्योगिक उपक्रमांमध्ये किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत शासनाच्या दि.१७, नोव्हेंबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापनांमध्ये पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान ५० टक्के व पर्यवेक्षकीय श्रेणीसहित इतर श्रेणीत किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे बंधनकारक केले आहे. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान वगळता सरकारच्या औद्योगिक धोरणांतर्गत मदत घेणाऱ्या सर्व खाजगी उद्योगामध्ये नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत कोणताही प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील निम्म्याहून अधिक विशेष आर्थिक क्षेत्राचा (SEZ) वापर होत नसल्याबाबत

(२३) १०५७८३ (२३-०४-२०१८). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील निम्म्याहून अधिक विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) केवळ कागदोपत्री असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कोणत्या ठिकाणी व एकूण किती आहेत,
- (३) तसेच, विशेष आर्थिक क्षेत्राचा अधिकाधिक वापर न होण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार विशेष आर्थिक क्षेत्राचा अधिकाधिक वापर होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२१-०८-२०१९) : (१) केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एकूण १५१ विशेष आर्थिक क्षेत्रांना तत्ततः /अंतिम-औपचारिक मान्यता प्रदान केली आहे. तथापि, केंद्र शासनाचे विशेष आर्थिक क्षेत्राविषयी केंद्रीय कर रचनेतील बदल, जागतिक मंदी व बाजारातील चढउतार यामुळे ९१ विशेष आर्थिक क्षेत्रांनी यातून माघार घेतली आहे. सध्या ६० विशेष आर्थिक क्षेत्रे अधिसूचित झाली असून, त्यापैकी ३० विशेष आर्थिक क्षेत्र ही ४२३१.४१ हेक्टर आर. इतक्या क्षेत्रावर कार्यान्वित झालेली असून, कार्यान्वित झालेल्या २९ विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये २८५ उद्योग घटक सद्या कार्यरत आहेत.

(२) राज्यामध्ये सद्यःस्थितीत चंद्रपूर-१, मुंबई-२, नागपूर-३, नांदेड-१, नाशिक-१, नवी मुंबई-२, पनवेल-१, पुणे-१३, रायगड-१, सातारा-२, ठाणे- ३ अशा ३० ठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र कार्यान्वित आहेत.

(३) उद्योजकांकडून Export करिता उस्फूर्त प्रतिसाद न लाभणे व बाजारातील जागतिक आर्थिक मंदी तसेच केंद्रीय कर रचनेतील बदल इ. कारणामुळे विकासाची विशेष आर्थिक क्षेत्राचा अधिकाधिक वापर होवू शकला नाही.

(४) राज्य शासनाने विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी मा.मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रस्तावांच्या छाननी करण्याच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी समितीचे गठन केले आहे. विशेष आर्थिक क्षेत्राच्या अडचणी जलद गतीने सोडविण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदान समितीचे गठन केले आहे. शासनाच्या दिनांक १५/१०/२०११ च्या शासन निर्णयान्वये विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासांना व घटकांना मुद्रांक शुल्कातून सूट, मूल्यवर्धित कराचा कालबद्ध पध्दतीने परतावा, अकृषिक आकारणीतून सूट तसेच गौण खनिजाच्या स्वामीत्वधन आकारणीतून सूट इत्यादी सवलती अनुज्ञेय करण्यात आल्या आहेत.

उद्योग विभागाने विशेष आर्थिक क्षेत्रातील जे-जे क्षेत्र प्रचलित नियमानुसार व विहित कार्यपध्दतीनंतर केंद्र शासनाच्या मंजूरीनंतर विना-अधिसूचित केले जाते, अशा विशेष आर्थिक क्षेत्राकरिता एकात्मिक औद्योगिक क्षेत्र धोरण तसेच एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरांची स्थापना करण्याची धोरणात्मक तरतूद केली आहे. त्यामुळे विशेष आर्थिक क्षेत्र रद्य झाल्यानंतर त्या क्षेत्राचा वापर औद्योगिक प्रयोजनार्थ होतो. पर्यायाने गुंतवणूक व रोजगार निर्मीती होते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महानिर्मिती कंपनीकडून कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत

(२४) १०८७७६ (०४-०४-२०१८). श्री.शंभूराज देसाई (पाटण), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महानिर्मिती कंपनीमध्ये दिनांक १८ एप्रिल, २०१७ चे प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ नुसार आयटीआय अर्हताधारकांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये कायम ठेवून इतर पात्र प्रकल्पग्रस्तांना सामाजिक जबाबदारी योजनेतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेणेच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेतर्गत कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी महानिर्मितीकडे अर्ज केला असता त्यांना प्रकल्पग्रस्तांकडून सदरची जमीन ही महानिर्मितीच्या नांवे संपादित केली असल्याचा पुरावा मागण्यात येवून धरण प्रकल्पग्रस्तांवर महानिर्मितीकडून अन्याय केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी महानिर्मितीच्या नांवे संपादित केल्या असल्याचा पुरावा येथील प्रकल्पग्रस्तांना न मागता त्यांना कोयना धरण प्रकल्पग्रस्त म्हणून या योजनेत समावेश करावा अशी मागणी या प्रकल्पग्रस्तांकडून होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी पाटण यानी दिनांक ५ जून, २०१७ रोजी मा.ऊर्जामंत्री यांना ही अट शिथिल करणेविषयी पत्रव्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे सदर प्रकल्पग्रस्तांनी दिनांक २६ जानेवारी, २०१८ रोजी महानिर्मिती कंपनी समोर आमरण उपोषण सुरू केले असून यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०१-०३-२०१८) : (१) ज्या प्रकल्पग्रस्तांची मालमत्ता महानिर्मिती कंपनीच्या नांवे संपादित आहे, अशा प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मितीचे प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४, दि. १८.०४.२०१७ अन्वये प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्यात आली आहे.

(२) सातारा जिल्ह्यातील कोयना धरणासाठी लागणारी जमीन जलसंपदा विभागाने संपादित केली आहे. सदर धरणावरील जलविद्युत केंद्राची उभारणी जलसंपदा विभागाने केलेली असून

ते महानिर्मिती कंपनीकडून केवळ भाडेतत्वावर चालविण्यात येते. महानिर्मिती कंपनीच्या धोरणानुसार सदर प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये सामावून घेणे शक्य नाही.

(३) होय, हे खरे आहे.

(४) दि. २६.०१.२०१८ ते २९.०१.२०१८ या कालावधीमध्ये पोफळी जलविद्युत केंद्रासमोर कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण केले होते. याबाबत शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वीज खरेदी व इंधन समायोजन आकार याबाबत सर्वकष अभ्यास
करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाबाबत**

(२५) ११०७४२ (०४-०४-२०१८). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वीज खरेदी व इंधन समायोजन आकार याबाबत सर्वकष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,
- (२) असल्यास, सदर समितीने अहवालात केलेल्या शिफारशींचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, सदरहू अहवालाबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२३-०७-२०१९) : (१) नाही. वीज खरेदी व इंधन समायोजन आकार याबाबत सर्वकष अभ्यास विस्तृत अहवाल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीद्वारा गठीत समितीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीकडे दिनांक २१.१२.२०१७ रोजी सादर केला आहे.

(२) वीज खरेदी व इंधन समायोजन आकार याबाबत सर्वकष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने नेमलेलेल्या समितीद्वारा अहवालात, इंधन समायोजन आकार वीज खरेदीच्या महिन्यात ज्या ग्राहकांनी वीज वापरली असेल त्याच ग्राहकावर लावण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगास विनंती करण्यात यावी, गुजरातच्या धर्तीवर इंधन समायोजन आकार निश्चित दराने लावणे याकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगास महावितरणद्वारा विनंती करण्यात यावी, वीज निर्मिती कंपन्यांचे इंधन पुरवठादारांसोबत असणाऱ्या कराराचे पुनवरोलोकन करण्यात यावे, वीज निर्मिती संचाची उपलब्धता तपासण्यासाठी गट स्थापना करावी व राज्य भारप्रेषण केंद्राने वीज निर्मिती संचाना त्याची उपलब्धता निश्चित करण्यास सूचना देण्यात यावी अशा प्रमुख शिफारशी केल्या आहेत.

(३) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीद्वारा इंधन समायोजन आकारासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे महावितरण कंपनीने याचिका दाखल करावी असा ठराव पारीत केला. सदर बाबतीत महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामध्ये याचिका दाखल केली असता आयोगाने सदर याचिका दिनांक १७.०७.२०१७ रोजी अमान्य केली

आहे. तथापि, आयोगाच्या बहु वार्षिक वीज दर विनियम सन २०१५ मधील "इंधन समायोजन आकार" यासंबंधी तरतुदीमध्ये सुधारणा करण्याविषयी याचिका पुनश्च: सादर करण्यासंदर्भात महावितरणमार्फत पुढील कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नळदुर्ग (ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) येथील मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहाबाबत

(२६) ११२३०९ (१९-०४-२०१८). श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नळदुर्ग (ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) येथील सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांच्या निवासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह मंजूर करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वसतीगृह केव्हा मंजूर करण्यात आले आहे, तसेच त्याकरीता किती रकमेची तरतूद करण्यात आली आहे,

(३) असल्यास, सदर वसतीगृहाचे काम अपूर्णावस्थेत असून वसतीगृहाकरीता चालू आर्थिक वर्षामध्ये किती निधीची तरतूद करण्यात येणार आहे,

(४) असल्यास, सदर प्रकरणी वसतीगृहाकरीता निधीची तरतूद करून काम त्वरीत पुर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (०९-०८-२०१९) : (१) होय.

(२) प्रस्तुत वसतीगृह दि. २८ जानेवारी, २००९ च्या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेले असून या वसतीगृहांच्या बांधकामासाठी एकुण रु. ४.९५ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

(३) सन २०१६-१८ या वर्षामध्ये या वसतीगृहासाठी रु १.६५ कोटी रक्कमेची तरतूद केलेली आहे.

(४) कपाऊंड, अंतर्गत रस्ते असे किरकोळ कामे वगळता इमारतीची कामे पूर्ण होऊन सदर इमारतीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळांमधील
लाभार्थ्यांच्या निवडीबाबत**

(२७) ११५१५८ (२३-०४-२०१८). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना, दलीत वस्ती सुधार योजना, ३० टक्के सेस फंडातून अपंगासाठी योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, मालवाहतूक चारचाकी वाहन योजना अशा अनेक योजनांसाठी माहे डिसेंबर, २०१७ अखेरपर्यंत लाभार्थीची निवड झालेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विहित मुदतीत लाभार्थ्यांची निवड होण्यासाठी आणि आर्थिक तरतूद अखर्चित राहू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

- (२) विहित मुदतीत लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत

(२८) ११५७४५ (१९-०४-२०१८). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यातील जुने शासकीय वसतीगृह व नवीन शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान जिल्हाधिकारी, लातूर व तहसिलदार, अहमदपूर यांना निवेदने दिली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर करण्याच्या शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) नाही.

- (२) शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शासन निर्णय दि. २६ जुलै, २०११ मधील तरतुदीनुसार भोजन, निर्वाह भत्ता यासह सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून, याबाबत वसतीगृहामधील विद्यार्थ्यांची कोणतीही तक्रार नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

हदगाव, भोकर, अर्धापूर तालुक्यात (जि.नांदेड) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याबाबत

(२९) ११७९०९ (२८-०७-२०१८). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हदगाव, भोकर, अर्धापूर तालुक्यात (जि.नांदेड) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे देगलूर येथे एक बैल मृत्यूमुखी पडला तर हदगाव येथे मोबाईल टॉवर घरावर कोसळला व शेतातील गहू, टाकळी, ज्वारी यासह अन्य पिकांचे तसेच हळद, आंबा, केळी या फळबागांचे अतोनात नुकसान होवून वीजही खंडित झाल्याचे दिनांक २७.४.२०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत तसेच वीजेचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२३-०७-२०१९) : (१) दिनांक १५.०४.२०१८ रोजी हदगांव व भोकर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. अर्धापूर व देगलूर तालुक्यात सदर काळात विद्युत पुरवठा खंडित झाला नव्हता. देगलूर तालुक्यात एक बैल दिनांक २८.०५.२०१८ रोजी विद्युत प्राणांतिक अपघातामुळे मरण पावला.

(२) अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे पडलेले/तुटलेले पोल व तारा यांची दुरुस्ती करून २४ तासात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी संबंधित वाहिन्यांची दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यात आलेली आहेत. तसेच अपघातग्रस्त बैलाच्या मालकास नुकसान भरपाई देणेबाबत महावितरण कंपनीमार्फत कार्यवाही सुरु आहे. पिकाचे नुकसानीबाबत बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

घाटंजी (जि.यवतमाळ) येथील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत

(३०) ११९४३६ (२३-०७-२०१८). श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घाटंजी (जि.यवतमाळ) येथील अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण सुरु केल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणत्या आहेत तसेच सदर मागण्या पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

(२) अनुदानित वसतीगृहातील प्रवेशिताचे परिपोषणात वाढ करणे, कर्मचारी मानधन वाढविणे अशा एकूण १३ मागण्या या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यानुषंगाने अनुदानित वसतीगृहामधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात शासन आदेश दि. ८/१/२०१९ अन्वये वाढ करण्यात आलेली असून, कर्मचाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत मागण्या या धोरणात्मक स्वरूपाच्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला व वाशिम जिल्हयातील हरभऱ्याच्या चुकाऱ्यांची रक्कम थकीत असल्याबाबत

(३१) १२२२०७ (२३-०७-२०१८). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला व वाशिम जिल्हयातील ५० हजार क्विंटल हरभऱ्याच्या चुकाऱ्यांची सुमारे २० कोटीवर रक्कम थकली असल्याचे दिनांक २३ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने हरभऱ्यांच्या चुकाऱ्यांची रक्कम अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२६-०६-२०१९) : (१) होय.

(२) हंगाम २०१७-१८ मध्ये अकोला व वाशिम जिल्हयात झालेली हरभऱ्याची खरेदी व शेतकऱ्यांना अदाकेलेली रक्कम पुढील प्रमाणे आहे :-

	एकूण खरेदी	एकूण किंमत	अदा केलेली रक्कम
अकोला	७२८९४.२७	३२.०९	३२.०९
वाशिम	५३७५४.८३	२३.६५	२३.२९

(३) अकोला व वाशिम जिल्हयातील खरेदीची नोंद नसलेल्या रुपये ८.८९ लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करणेबाकी असून, खरेदीची नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे रायगांव (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथे ३३/११ केव्हीएचे
नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याबाबत**

(३२) १२२७३४ (२८-०७-२०१८). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे रायगांव(ता.करमाळा,जि.सोलापूर) येथे ३३/११ केव्हीएचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ मार्च, २०१८ रोजी व तदनंतर अनेक वेळा मा.ऊर्जामंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रायगाव व तालुक्यातील अनेक गावांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ३३/११ केव्हीएचे नवीन विद्युत केंद्र करण्याच्या मागणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे काय वा त्यानुषंगाने सुरु असलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२९-०८-२०१९) : (१) स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २७.०६.२०१७ व दिनांक ०५.१२.२०१७ अन्वये मौजे रायगांव, ता.करमाळा येथे नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी केली होती.

- (२) मौजे रायगांव, ता. करमाळा येथे नवीन ३३/११ के.व्ही.उपकेंद्र उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले असून सदर उपकेंद्रासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने खाजगी जागेसाठी प्रयत्न सुरु आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

आटपाडी (जि.सांगली) येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील गैरसोईबाबत

(३३) १२३८८९ (०२-०८-२०१८). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील मुलींच्या जेवणाची गैरसोय होत असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात विद्यार्थिनींनी अधिक्षिका यांचेकडे तक्रार करुनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने मुलींच्या जेवणाची सोय होण्याकरीता तसेच सदर प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२५-०७-२०१९) : (१) शासकीय वसतीगृहातील मुला-मुलींसाठी निश्चित करण्यात आल्याप्रमाणे आहार देण्यात येत नसल्याची तक्रार दि. १४/४/२०१८ रोजी सदर वसतीगृहातील मुलींनी केली होती.

(२) नाही.

(३) विद्यार्थीनिंणी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने भाजीपाल व फळे पुरवठादारास दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच वसतीगृह अधिकास नोटीस बजावण्यात आलेली असून त्याचेविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला चालना देण्याबाबत

(३४) १२६७६७ (१५-१२-२०१८). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले पर्यावरण आणि प्रदूषण आदी समस्या विचारात घेता केंद्र व राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला चालना देण्याचा निर्णय दिनांक २३ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य सरकारने मुंबईसह राज्यात कोणकोणत्या शहरात व जिल्ह्यात इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बस वाहनांची सुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी या उद्योगासाठी कोणत्या सवलती देणार आहेत,

(३) असल्यास, इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी राज्यभरात एकूण किती चार्जिंग स्टेशन भरविण्यात येणार आहेत,

(४) असल्यास, इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण राज्यात कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०२-०८-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण-२०१८ अंतर्गत इलेक्ट्रीक व्हेईकलच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईसह पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर आणि नाशिक या ६ शहरांत सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रीक व्हेईकलचा वापर प्रथम करण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रीक व्हेईकल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील सवलती देणार आहेत.

• राज्यात नोंदणी झालेल्या इलेक्ट्रीक व्हेईकलच्या पहिल्या १००० खाजगी सार्वजनिक बस वाहतुक यांना पाच वर्षांच्या धोरण कालावधीसाठी अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.

- राज्यात नोंदणी झालेल्या प्रवासी बसेससाठी खाजगी / सार्वजनिक बस वाहतूक खरेदीदार यांना वाहनाच्या मुळ किंमतीच्या १० टक्के अनुदान (जास्तीत जास्त २० लाखांच्या कमाल मर्यादेत) प्रति वाहन अनुदान अनुज्ञेय केले आहे. वाहन खरेदी तारखेपासून ३ महिन्यात अनुदान खरेदीदाराच्या बँकखात्यात हस्तांतरीत केले जाईल.
 - राज्यात नोंदणी झालेल्या पहिल्या १,००,००० इलेक्ट्रीक व्हेईकलना (दुचाकी वाहने-७०,०००, तीन चाकी वाहने-२०,००० आणि चार चाकी वाहने-१०,०००) खाजगी वाहतूक आणि वैयक्तिक खरेदीदारांना ५ वर्षांच्या धोरणाच्या वैधतेच्या कालावधीत “अंतिम वापरकर्ता अनुदान” मिळेल.
 - राज्यात नोंदणी झालेल्या इलेक्ट्रीक व्हेईकलच्या खरेदीवर खाजगी वाहतूकदारास व वैयक्तिक खरेदीदार यांना वाहनांच्या मुळ किंमतीवर १५ टक्के अनुदान अनुज्ञेय केले आहे. (दुचाकी साठी ५,००० रुपये कमाल मर्यादेत, तीन चाकी वाहनांसाठी १२,००० रुपये कमाल मर्यादेत, कारसाठी १ लाख रुपये कमाल मर्यादेत). वाहन खरेदी तारखेपासून ३ महिन्यात अनुदान खरेदीदाराच्या बँक खात्यात हस्तांतरीत केले जाईल.
 - रस्ते कर आणि नोंदणी शुल्कातून इलेक्ट्रीक व्हेईकलसना माफी अनुज्ञेय केली आहे.
- (४) महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण-२०१८ च्या अनुषंगाने कार्यपध्दती/ मार्गदर्शक तत्त्वे दिनांक ०२/०४/२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर जिल्ह्यात शासनामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी
चालविल्या जाणाऱ्या वसतीगृहांच्या दुरुस्तीबाबत**

- (३५) १२९७१५ (०४-१२-२०१८). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अहमदनगर जिल्ह्यात शासनामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतीगृहांच्या दुरुस्तीचे आदेश शासनाने दिले होते, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सदर प्रकरणी जिल्ह्यातील १६ वसतीगृह चालकांनी दुरुस्तीचे आदेशाचे पालन न करताच प्रवेशप्रक्रिया सुरु केली आहे, हे ही खरे आहे काय,
 - (३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय,
 - (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने वसतीगृह दुरुस्त करण्याबाबत तसेच सदर दुरुस्तीचे आदेश पालन न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) अहमदनगर जिल्ह्यातील तीन वसतीगृहांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
- (२) तीन वसतीगृहांपैकी दोन वसतीगृहांचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून एक वसतीगृहाच्या दुरुस्तीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया चालू आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील वसतीगृहातील मुलामुलींना उत्तम दर्जाचे भोजन पुरविण्याबाबत

(३६) १३१२७३ (०४-१२-२०१८). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या मुलामुलींच्या सुमारे १०० वसतीगृहांमध्ये भोजन पुरवठा करण्याच्या कंत्राटीत जाचक अटी व शर्तीमुळे वर्षानुवर्षे जुन्याच कंत्राटदारांना कंत्राट देण्यात येत असून भोजन पुरवठा निष्कृष्ट दर्जाचा होत असल्याच्या तक्रारी माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने जाचक अटी काढून मर्जीच्या कंत्राटदारांना कंत्राट मिळण्याकरीता सहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तसेच वसतीगृहातील मुलामुलींना उत्तम दर्जाचे भोजन पुरविण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण २४ शासकीय वसतीगृहांपैकी १९ वसतीगृहांमध्ये खाजगी पुरवठादारांकडून भोजन पुरवठा करण्यात येतो. भोजन पुरवठ्याकरीता राज्यभर एकाच स्वरूपाची निविदा प्रक्रीया राबविलेली असून वसतीगृहातील भोजनासंदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) राज्यातील शासकीय वसतीगृहांकरीता एकसमान निविदा प्रक्रीया राबविण्यात आलेली असून ई-निविदा प्रक्रीयेद्वारे भोजन पुरवठादारांची निवड करण्यात आलेली असल्याने कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही. भोजनाच्या दर्जाबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत असून सहाय्यक आयुक्त यांचे स्तरावरून वसतीगृहांना नियमित भेटी देऊन भोजनाच्या दर्जाची तपासणी करण्यात येते.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे करमाळा (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी शाळा मंजूर करण्याबाबत

(३७) १३२२५४ (०४-१२-२०१८). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे करमाळा (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी शाळा मंजूर करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.सामाजिक न्यायमंत्री यांचेकडे दिनांक ५ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्यासुमारासच्या पत्रान्वये केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी शाळा मंजूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

(२) ज्या तालुक्यात शासकीय निवासी शाळा नाही, त्या तालुक्यामध्ये शासकीय निवासी शाळा मंजूर करण्याचे शासनाचे विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांसाठी १.३ टक्के डी.डी.एफ. व नॉन डी.डी.एफ.

योजना पूर्ववत करणेबाबत

(३८) १३२२५८ (०७-१२-२०१८). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांसाठी १.३ टक्के डी.डी.एफ. व नॉन डी.डी.एफ. योजना पूर्ववत करणेबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ९ ऑक्टोबर, २०१८ रोजी मा.उर्जा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त योजना माहे एप्रिल, २०१८ पासून बंद असल्याने गरजू शेतक-यांना काम करून घेता येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०३-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) महावितरणच्या दिनांक २१.१२.२०१८ च्या परिपत्रकाअन्वये एचव्हीडीएस योजनेअंतर्गत १.३ टक्के डी.डी.एफ. योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांनी स्वखर्चाने पायाभूत सुविधा उभारणी करून कृषी वीज जोडणी घेण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

करमाळा व माढा (जि.सोलापूर) येथील तालुक्यात स्वतंत्र रोहित्रे बसविण्याबाबत

(३९) १३२५७९ (०६-१२-२०१८). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) करमाळा व माढा (जि.सोलापूर) तालुक्यातील वाडी व वस्त्यांवर सिंगल फेज स्वतंत्र रोहित्रे बसविण्यासाठी डीपीडीसी व विशेष घटक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ९ ऑक्टोबर, २०१८ रोजी मा.उर्जा मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्याबाबत कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०३-२०१९) : (१) हे खरे आहे.

- (२) उपरोक्त मागणीच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ च्या पुनर्विनियोजन अंतर्गत आवश्यकतेनुसार करमाळा तालुक्यामध्ये ३ वस्त्यांवर सिंगल फेज रोहित्राचे प्रस्ताव महावितरणद्वारा जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही

पैठण (जि.औरंगाबाद) तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकिय मुलांच्या वसतिगृहातील सोयी-सुविधांबाबत

(४०) १३३१०० (०४-१२-२०१८). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पैठण (जि.औरंगाबाद) तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकिय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निष्कृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्याचे दिनांक ११ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, स्पर्धा परिक्षेकरीता पुस्तके उपलब्ध नसणे, पाण्यात जंतु व अब्या आढळून येणे, इ. प्रकारच्या असुविधांना सामारे जावे लागत असून त्यासंदर्भातील तक्रार विद्यार्थ्यांनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगले जेवण व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे (२६-०७-२०१९) : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) तपासणी अंती आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने संबंधित अन्नधान्य पुरवठा अनुषंगाने संबंधित अन्नधान्य पुरवठा धारकांकडून साहित्य खरेदी बंद केला असून, त्यांची देयके अदा केलेली नाहीत. तसेच अन्नधान्य पुरवठादार बदलून नविन पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना आर.ओ.फील्टरचे पाणी देण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू (जि.पालघर) येथे आदिवासी प्रकल्पांतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत

(४१) १३३२१८ (०७-१२-२०१८). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य पोलीस दल, सेनादल इ. मध्ये अनुसूचित जमातीचा अनुशेष दूर करून आदिवासींना सैनिक पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी व त्याचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनाने डहाणू येथे भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक १८ मार्च, २०१२ तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशिक्षण यांना तत्कालीन गृह मंत्री यांनी दिनांक १५ जुलै, २०१० रोजी तसेच तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी दिनांक २८ ऑगस्ट, २०१२ रोजी मा.मुख्यमंत्री यांना तसेच मा.विरोधी पक्षनेता विधानसभा यांनी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक १७ मे, २०१८ रोजी विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, व त्यानुसार डहाणू (जि.पालघर) येथे भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. अशोक उईके (०९-०८-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी गृह विभागामार्फत कार्यवाही सुरु होती. मात्र सदरची मूळ कागदपत्रे दिनांक २६.०७.२०१२ रोजी मंत्रालयास लागलेल्या आगीत नष्ट झालेली आहेत. यास्तव प्रकरणी डहाणू येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रकल्प अधिकार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांचेकडून अभिप्राय मागविण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**लांजा (जि.रत्नागिरी) तालुक्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून
वारंवार वीज खंडीत होत असल्याबाबत**

(४२) १३३५०० (०७-१२-२०१८) श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लांजा (जि.रत्नागिरी) तालुक्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वीज खंडित होण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दरवर्षी पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांवर वृक्ष व फांद्या पडून ,तर कधी विद्युत खांब कोसळून पडल्याच्या घटना घडत असल्याने याचा त्रास जनतेला होत असून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०३-२०१९) : (१) हे खरे आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून ऑगस्ट, २०१८ अखेरपर्यंत वादळी वाऱ्यांमुळे व पावसामुळे वीज वाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडणे तसेच ठीकठिकाणी फांद्या पडणे यामुळे लांजा (जिल्हा रत्नागिरी) तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.

(२) हे खरे आहे.

(३) लांजा तालुक्यात दिनांक ०१.०४.२०१८ पासून आतापर्यंत देखभाल व दुरुस्ती योजनेअंतर्गत उच्चदाब वाहिनीचे ११ व लघुदाब वाहिनीचे ९० खांब बदली करण्यात आले आहेत. याशिवाय पं. दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत लघुदाब वाहिनीचे ७ खांब बदली करण्यात आले असून ४ कि.मी. लघुदाब वीज वाहिनीचा कंडक्टर बदलणे व तसेच वेळोवेळी योग्य ती कार्यवाही करून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन
पध्दतीने होत असलेली दारू विक्री**

(४३) १३३७८७ (०७-१२-२०१८) श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील सुमारे ५० दारूच्या दुकानांच्या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने दारू विक्री होत असल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक ११ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्या सुमारास कारवाई केली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीनुसार किती व्यक्तींना अटक करण्यात आली आहे व त्यांचेविरुद्ध पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-०२-२०१९) : (१) होय, हे खरे आहे. तथापी काही वार्डन शॉप/बीयर शॉपी मधून मागणीनुसार घरपोच मदयपुरवठा केला जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने दिनांक १०.०८.२०१८ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(२) व (३) होय.

सदर प्रकरणी भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत गु. र.क्र. ४०८/२०१८ दि. १०.०८.२०१८ रोजी नोंदविलेला आहे.सदर गुन्ह्यात अद्यापपर्यंत १५ इसमांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना मा. न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे.

तसेच सदर गुन्ह्यात सहभागी असलेले दोन इसमांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. सदर आरोपी इसमांनी एफआयआर रद्द करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे क्रिमीनल याचिका क्र. ५२३९/२०१८ दाखल केली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

तसेच या प्रकरणी मुंबई शहर व उपनगरे, ठाणे, पालघर या चार जिल्ह्यातील एकूण ३३ मदय विक्रीच्या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार स्थगित करण्यात आले होते. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार २५ अनुज्ञप्त्या सुरु करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सिन्नर फाटा (जि.नाशिक) येथे पोलीस दलाच्या निगराणी पथकाने
बेकायदेशीर दारू पकडल्याबाबत**

(४४) १३५००२ (०८-०७-२०१९). श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिन्नर फाटा (जि.नाशिक) येथे लोकसभेची आचारसंहिता सुरु असतांना सिन्नर फाटा येथे कोणतेही कागदपत्रे नसणारी ५ लक्ष रुपयांची दारू पोलीस दलाच्या निगराणी पथकाने दिनांक ८ एप्रिल, २०१९ रोजी पकडून पंचनामा करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द केली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर घटनेनंतर निगराणी पथकाने सुपूर्द केलेल्या दारू बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२५-०७-२०१९) : (१) हे खरे आहे.

तथापि, सदर कारवाई लोकसभा सार्वत्रिक निवडणुक, २०१९ वेळी तयार करण्यात आलेल्या स्थिर निगराणी पथक क्र.७ ने दि.७.४.२०१९ रोजी केलेली आहे.

(२) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक, २०१९ वेळी सिन्नर फाटा, नाशिक रोड, नाशिक येथे स्थिर निगराणी पथक क्र.७ ने दि.७.४.२०१९ रोजी देशी मद्याचे २४१ बॉक्स वाहतुक करणारे वाहतुक परवाना असलेले वाहन थांबविण्यात आले. सदर वाहन त्या पथकाच्या प्रभारी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्ग केले.

सदर वाहन मे.इंटरनॅशनल ट्रेडर्स, सीएल-२ अनुज्ञप्ती क्र. ४८ येथून चार परिवहन पासवर मद्य घेऊन निघाले होते. या परिवहन पासची मुदत दि.७.४.२०१९ पर्यंत होती. तसेच, सदर सीएल-२ अनुज्ञप्तीचे निरीक्षण केले असता, तेथील मद्यसाठी नोंदवहीप्रमाणे आढळून आला व तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदर वाहनामध्ये दि.६.४.२०१९ रोजी मद्य भरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर मद्य अधिकृत परवान्यावर वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्याने ते पुढे मार्गस्थ करण्यात आले.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवैध सावकारांकडून होत असलेली पिळवणूक

(४५) १३५६१० (१३-०७-२०१९). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहाकाळ) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले असून सावकारांकडे त्यांची जमिन तारण म्हणून ठेवलेली आहे. त्यापैकी बऱ्याच खाजगी सावकारांनी शेतकऱ्यांची तारण ठेवलेली जमिन पैसे भरूनसुद्धा अद्यापही परत केली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अवैध सावकारांना अमरावती येथील शासकीय अधिकारी राजेंद्र भालेराव, विसनी तसेच अकोला येथील गोपाळ मावळे, जिऊनी हे पाठीशी घालत असून त्यांनी बरीच अपसंपदा जमावलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शेतकऱ्यांची जमिन खाजगी सावकारांनी परत न केल्यास तेथील शेतकऱ्यांनी दिनांक १ मार्च, २०१९ पासून सामुहीक आत्महत्या करण्याचे ठरविले असून त्याबाबत मा.मुख्यमंत्री, मा.सहकार मंत्री व प्रधान सचिव, सहकार विभाग, मुंबई यांच्याकडे निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करून उक्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करण्याबाबत व संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०८-०८-२०१९) : (१) व (२) नाही.

(३) होय.

(४) दिनांक ०१ मार्च, २०१९ च्या निवेदनाच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम यांना त्यांच्याकडील प्रलंबीत प्रकरणांत तात्काळ कार्यवाही करून तक्रारी निकाली काढण्याबाबत सुचित केले आहे.

उपरोक्त जिल्हा निबंधक कार्यालयांकडे अवैध सावकारीच्या अनुषंगाने मार्च, २०१९ अखेर प्राप्त झालेल्या ५३१ तक्रार अर्जापैकी २०२ तक्रार अर्ज खारीज करण्यात आले असून ११५ प्रकरणांमध्ये चौकशी करून एकूण २४९.४२ हे. आर क्षेत्र परत करणेबाबत संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांनी आदेश पारित केले आहेत. उर्वरित प्रकरणी चौकशी सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कसारा (जि.ठाणे) येथील फुगाळा गावातील गावठी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्याबाबत

(४६) १३६०२३ (०८-०७-२०१९). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विश्वजित कदम (पलूस कडेगाव), श्री.भारत भालके (पंढरपूर), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कसारा (जि.ठाणे) येथील राड्याचा पाडा भागात असलेल्या फुगाळा या गावात मोठ्या प्रमाणावर दारूच्या भट्ट्या चालविल्या जात असल्याचे दिनांक ५ एप्रिल, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास चौकशीच्या अनुषंगाने संबंधितावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे तसेच बेकायदा गावठी दारूच्या भट्ट्यांवर निर्बंध घालण्यासाठी शासन कोणती कार्यवाही करणार आहे वा येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२५-०७-२०१९) : (१), (२) व (३) होय, हे अंशतः खरे आहे.

ठाणे जिल्ह्यातील कसारा येथील राड्याचा पाडा भागात असलेल्या फुगाळा गाव व परिसरात मे, २०१९ मध्ये हातभट्टी दारू निर्मिती व विक्री याबाबत एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात

आले असून ५ इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत ५७५५ लि. रसायन, ३० लि. गावठी दारू तसेच देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाईत एकूण जप्त व नाश केलेल्या मुद्देमालाची किंमत रु.१,१६,६५०/- इतकी आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पोलीस विभागाशी समन्वय साधून संयुक्त मोहिमा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष छापे मोहिम राबविण्यात येऊन अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई केली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महावितरण प्रशासनाकडून करण्यात येणारा नवीन आकृतीबंध रद्द करण्याबाबत

(४७) १३६०६७ (११-०७-२०१९). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महावितरण प्रशासनाकडून करण्यात येणारा नवीन आकृतीबंध रद्द करणे व इतर मागण्यांसाठी वीज कामगार, अधिकारी आणि अभियंता संघटनेने दिनांक २८ डिसेंबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास जिल्हाधिकारी, ठाणे कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वीज कामगारांच्या मागण्यांचे स्वरूप काय आहे व सदर मागण्यांसदर्भात काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१६-०८-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) वीज कामगार, अधिकारी, अभियंता संघटना संयुक्त कृती समिती, भांडुप परिमंडळ, मुंबई यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे आहेत :-

१. कळवा, मुंब्रा व शिळ विभाग खाजगी कंपनीला देण्यास विरोध.

२. महावितरण कंपनी प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन आकृतीबंधाला (Staff Restructuring) विरोध.

वीज कामगार, अधिकारी, अभियंता संघटना संयुक्त कृती समितीने उपस्थित केलेल्या उपरोक्त मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन (इंटक) व इतर संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दि.०४.०१.२०१९ रोजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण कंपनी यांच्या स्तरावर राज्यपातळीवरील प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ अधिकाधिक घटकांना
होण्याकरीता सुधारणा करण्याबाबत

(४८) १३६०६९ (१३-०७-२०१९). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ अधिकाधिक घटकांना व्हावा यासाठी त्यामध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने माहे डिसेंबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान घेतलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रश्नी घेतलेल्या निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (०९-०८-२०१९) : (१) होय.

(२) वस्त्रोद्योग धोरणात शासन निर्णय, दि.२१/१२/२०१८ अन्वये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.

व्याख्या -

३.३. विस्तारीकरण प्रकल्प - अस्तित्वातील प्रकल्पाने मागील आर्थिक वर्षांच्या स्थापीत यंत्रसामुग्रीच्या पुस्तकी किंमतीच्या (Book Value of machinery) १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त यंत्रसामुग्री स्थापीत केल्यास सदर गुंतवणूकीस विस्तारीकरण किंवा विविधीकरण/आधुनिकीकरण मानण्यात येईल. सदर विस्तारीकरण आणि /किंवा विविधीकरण/आधुनिकीकरण हे पुढील / मागील प्रक्रीयेसह (forward - Backward) असेल.

३.४ स्थिर ढोबळ भांडवली गुंतवणूक - विस्तारीकरण/विविधीकरण/आधुनिकीकरण करण्यासाठी यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक आणि/ किंवा वित्तीय संस्था/बँकेकडून आर्थिक सहाय्य मंजूर झालेली तसेच स्व-अर्थसहाय्याने स्थापन झालेल्या प्रकल्पातील गुंतवणूक.

३.१२ कंपोझीट युनिट - सदर व्याख्या वगळण्यात येत आहे.

मुद्दा क्र. ७.३ मध्ये ७.३.३ नंतर ७.३.४ खालील प्रमाणे अंतर्भूत करण्यात येत आहे.

७.३. ४ वस्त्रोद्योग प्रकल्पांना वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अथवा वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ चा लाभ घेणेबाबत विकल्प देणे- दि. १.८.२०१७ ते दि. १४.२.२०१८ या कालावधीत ज्या प्रकल्पांना दीर्घ मुदती कर्ज मंजूर झाले असेल किंवा स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्पाबाबत ज्या प्रकल्पांनी यंत्रसामुग्रीच्या खरेदीचे आदेश दिलेले असतील अशा प्रकल्पांना वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ मधील किंवा वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ मधील योजनांचा लाभ देण्यात येईल. या कालावधीतील संबधीत प्रकल्पांना विकल्प देण्यात येईल.

मुद्दा क्र. ७.४ च्या स्तंभ ३ मध्ये व पुढील व मागील प्रक्रीया (Forward Backward Integration) च्या रकान्यामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

स्तंभ ३ मधील कंपोजिट युनिट व त्यासाठी असलेली सर्व अनुदाने रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी पुढील व मागील प्रक्रीया (Forward Backward Integration) साठी देय ५ टक्के अतिरीक्त अनुदान राज्यातील सर्व विभागातील वस्रोद्योग प्रकल्पांना लागू करण्यात येत आहे.

मुद्दा क्र. ७.४ नंतर ७.४.अ. खालील प्रमाणे अंतर्भूत करण्यात येत आहे.

७.४.अ. वस्रोद्योग प्रकल्पांनी यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी वापरलेल्या निधीवर भांडवली अनुदान देण्याबाबत.

वस्रोद्योग धोरण २०१८-२३ मधील व्याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान योजने अंतर्गत बँक सहाय्यीत प्रकल्पांनी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी स्व-निधीतून वापरलेल्या रकमेवरही भांडवली अनुदान देण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यात दुष्काळ घोषित महसुली मंडळात सक्तीने कर्ज वसुली होत असल्याबाबत

(४९) १३८७०८ (१३-०७-२०१९). श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील २६८ महसुल मंडळांमध्ये दिनांक ६ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शासन निर्णयाप्रमाणे सहकार कर्जाचे पुनर्गठण व शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती दिलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सहकार कर्जाचे पुनर्गठण व शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती दिलेली असतांना नाशिक जिल्ह्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था निफाड व इतर अधिकाऱ्यांनी माहे मार्च २०१९ दरम्यान दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या महसुल मंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीस मान्यता दिलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, उक्त शासन निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (३१-०७-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) अंशतः खरे आहे.

सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीतील थकबाकीदार सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ अन्वये वसूली दाखल्याची प्रकरणे ऑगस्ट, २०१८ मध्ये सादर केली होती. त्यावर सहाय्यक निबंधक, निफाड यांनी दिनांक १५ व ३० ऑक्टोबर तसेच २ व ३ नोव्हेंबर २०१८ रोजी सुनावण्या घेतल्या. महसुल व वन विभाग, शासन निर्णय, दिनांक ०६/११/२०१८ निर्गमित होण्यापूर्वी वसूली दाखले निर्गमित करण्यात आले आहेत. ही वसूलीची प्रकरणे सन २०१४-१७ या कालावधीतील आहेत. दिनांक ६/११/२०१८ च्या शासन निर्णयान्वये खरीप २०१८ हंगामात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना केल्या आहेत. खरीप २०१८ मधील कर्जाची सक्तीची वसूली केलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**बिलोली, (जि.नांदेड) या तालुक्यात रसायन मिश्रित ताडीसह अवैध
देशी दारूची विक्री सुरु असल्याबाबत**

(५०) १३८८४९ (१०-०७-२०१९). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बिलोली (जि.नांदेड) या तालुक्यात रसायन मिश्रित ताडीसह अवैध देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे माहे मार्च, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रसायन मिश्रित अवैध दारू विक्री मुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाल्याने अवैध दारू विक्री रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२५-०७-२०१९) : (१), (२) व (३) होय, हे अंशतः खरे आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मार्च, २०१९ मध्ये रसायन मिश्रित ताडीसह अवैध मद्य विक्रीसंबंधी एकूण १८ गुन्हे नोंदविले असून त्यामध्ये १० इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत ६६६ लिटर ताडी व ५४ लिटर देशी दारू अशा एकूण रु.३०,६३८/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

बिलोली तालुक्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे सीमेवरती मौजे कार्लाफाटा येथे तात्पुरता सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. तसेच, आठवडी बाजार व विशेष मोहिमा राबवून अवैध मद्य व ताडी विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

वि.स. ५९५ (38)

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पोलीस विभागाशी समन्वय साधून संयुक्त मोहिमा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष छापे मोहिमे राबविण्यात येऊन अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई केली जाते.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

सचिव
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.